BENTLEY COMMERCIAL ENTERPRISES LIMITED

CIN - L24110MH1985PLC035396 Regd. Office: 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C.D Barfiwala Road, Andheri (West), Mumbai-400058 Phone: (91-22) 2621 6000 • Fax: (91-22) 2621 6077

E-mail: bentleycommercial@gmail.com • Website: www.bentleycommercialent.in

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING **INFORMATION AND BOOK CLOSURE**

Notice is hereby given that the 39th Annual General Meeting ("AGM") of the Members of Bentley Commercial Limited ('The Company') is scheduled to be held on Monday, September 30, 2024 at 11.00 a.m. at the Registere office of the Company situated at 301 and 302, 3rd Floor, Peninsula Heights, C.D Barfiwala Road, Andheri (West Mumbai 400058, to transact the businesses as set out in the AGM Notice.

Pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act. 2013 read with Rule 18 of the Companie (Management and Administration) Rules, 2015, the said Notice along with Proxy Form, Attendance Slip, the Audited Financial Statements and Report of the Board of Directors and the Auditors for the financial year ended March 31, 2024, have been sent to the Members electronically to those members whose email addresses are registered with the Depository Participant(s) / Link Intime India Private Limited ("LIIPL"), Registrar and Share Transfer Agent of the Company. The Company has completed the dispatch of said documents through electronic mode on September 3, 2024. The Annual Report including the Notice of AGM has been uploaded on the Company Website i.e. https://bentleycommercialent.in/wp-content/uploads/2024/09/Annual-Report_Bentley-2024-2.pd and on the website of LIIPL i.e. https://instavote.linkintime.co.in/. The Annual Report including the Notice of AGM is also available on the website of 'BSE Limited'.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive) for determining the names of members/shareholders eligible for attending AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management an Administration) Rules, 2015, and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide its shareholders the facility of voting through electron means ("remote e-voting") provided by LIIPL, to enable them to cast their vote(s) on the resolutions as set out in th aforesaid Notice of 39th AGM.

In accordance with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2015, the Company ha fixed Monday, September 23, 2024, as the "cut-off date" to determine the eligibility of members to vote throug $remote\ e\text{-voting}\ or\ at\ the\ venue\ of\ the\ AGM\ through\ ballot\ paper(s).$

The detailed instructions for remote e-voting are stated in the Notice of AGM and are also available on the websi of LIIPL on their e-voting platform under the link https://instavote.linkintime.co.in Members are requested to note the following:

- (a) The remote e-voting period will commence on Friday, September 27, 2024 at 9.30 a.m. and will end o Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m . Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast by the member on a resolution, the same cannot be change subsequently.
- (b) The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on Monday, September 23, 2024 ("cut-off date "). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the aforesa date shall be eligible to vote through remote e-voting or at the venue of the AGM through ballot paper.
- c) Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGI and holding shares as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024, may obtain the login ID an password by sending a request at enotices@linkintime.co.in. However, if any person is already registered wit LIIPL for e-voting, then the existing user ID and password can be used by such person for casting his/he vote(s).
- (d) Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting, may also attend the Meeting, but shall not be entitled to vote again at the AGM. The facility for voting through ballot paper(s) shall be made available at the venue of AGM
- (e) The Board of Directors has appointed Mr. Himanshu Kamdar, Partner of M/s Rathi & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai (Membership No. FCS-5171, C.P. No. 3030) to scrutinize the entire voting process of the Company (viz. e-voting(s) and ballot paper(s) voting) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not late than 48 hours of conclusion of the AGM.
- For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries/ grievances pertaining to e-voting, you may contact Mr. Atul Chavan Associate-Technology Group, Link Intime India Private Limited, C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli West Mumbai 400 083, at the designated email id enotices@linkintime.co.in or at telephone no.+91 22 49186000 c For Bentley Commercial Enterprises Limited the Company at bentleycommercial@gmail.com

Place: Mumbai Date: 4th September, 2024

Meenakshi J. Bhansal Director and Company Secreta (DIN: 06936671)



Branch Address: Axis Bank Ltd., Floor, Gigaplex NPC-1, MIDC, Airoli Knowledge Park, Mugulasan Road, Airoli, Navi Mumbai - 400708 Registered Office: Axis Bank Ltd., "Trishul" -3rd Floor, Opp. Samarth -eshwar Temple, Near Law Garden, Ellisbridge, Ahmedabad -380006

DEMAND NOTICE

(Under S. 13(2) of Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI ACT) Read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002)

The accounts of the following borrowers with Axis Bank Ltd. has been classified as NPA, the Bank issued notice under S. 13(2) of the SARFAESI Act on the dates mentioned below. In view of the non-service of notice on last known address of below mentioned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors, this public notice is being published for information of all concerned.

The below mentioned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors are called upon to pay to Axis Bank Ltd. within 60 days from the date of publication of this Notice the amounts indicated below due on the dates together with future interest at contractual rates, till the date of payment, under the loan/and other agreements and documents executed by the concerned persons. As security for borrower's obligation under the said agreements, the respective assets shown against the name have been charged to Axis Bank Ltd. If the concerned Borrowers / Co-borrowers Mortgagors / Guarantors fails to make payment to Axis Bank Ltd. as aforesaid, then the Axis Bank Ltd. shall be entitled to exercise all or any of the rights mentioned under S 13(4) of the Act and the applicable Rules entirely at the risk of concerned Borrowers / Co-borrowers / Mortgagors / Guarantors as to cost and consequences. In terms of provisions mentioned in sub-section 13 of sec.13 of the Act, all you shall not transfer by way of sale, lease, or otherwise any of the asset stated under security referred to in this notice without prior written consent of our Bank.

As per the provision of the aforesaid act, Borrower / Guarantor are prohibited from transferring the above said

assets, in any manner, whether by way of sale, lease etc. Any contravention of the said provisions will render the concerned person liable for punishment and /or penalty in accordance with SARFAESI Act. For more details the unserved written notices may be collected from the undersigned.

Name & Address of The Borrower/Co-Borrower Mortgagor/ Guarantor Details of Mortgaged Property

Outstanding Amount in Rs.

1. Mukesh Kumar Gehlot, 2. Geeta Devi Gehlot, Residing Rs. 97,95,590/- (Rupees Ninety Seven Mumbai - 410210 Also At - Rashtriya Ghanchi Samachar, And Ninety Five Thousand Five Hundred Mumbai - 410210 Also At - Rashtriya Ghanchi Samachar, And Ninety Only) (including interest applied till Office No. 4, Devshrushti, Plot No. 21, Sector - 34A, Kharghar Navi Mumbai - 410210.

21/08//2024) plus further interest at contractua rate of interest thereon from 21/08//2024 till the date of repayment of total dues.

Date of NPA: 08/08/2024 Home Loan - PHR086108742878 Demand Notice : 21/08/2024 Details of Mortgaged Property: Flat No 1603 B-Wing Bellagio Sai World City S No 95 1 95 2 And Other Kolkhe Panvel - 410206 Admeasuinrg: 56.90 Sq. Mtrs Carpet Area

1. Purnanand Vidyarthi, 2. Kumari Swati, Residing At :- Rs. 1,28,40,027/- (Rupees One Crore Twenty Flat No. 01, Sunrise Bldg., Plot No. 32, Near Jain Mandir, Sector 8A, Belapur, Navi Mumbai, Thane - 400614. Also At - Seven Only) (including interest applied till Mugenesys Software Pvt Ltd., Unit No. 1B, A Wing, Time 21/08//2024) plus further interest at contractual , Marol Naka, Near Andheri Kurla Road, Andheri,

rate of interest thereon from 21/08//2024 till the date of repayment of total dues

Home Loan - PHR086105591277 Demand Notice : 21/08/2024 Date of NPA : 08/08/2024 Details of Mortgaged Property: Flat No 1001 A Wing 10th Floor Twins Chsl Plot No 57 Sector 20 Kharghar Navi Mumbai – 410210 Admeasuinrg: _110.41_Sq. Mtrs Carpet Area

Residing At :- 706, A Wing, Rehab Bldg., Babrekar Ngr., Shri Seventy Nagar CHSL, Charkop, Kandivali (E), Mumbai - 400067.

1. Santosh N Kaduskar, 2. Vanita Santosh Kaduskar, Rs. 63,78,537/- (Rupees Sixty Three Lakhs Eight Thousand Hundred And Thirty Seven Only) (including interest applied till 21/08//2024) plus further interest at contractual rate of interest thereor from 21/08//2024 till the date of repayment o

Date of NPA: 08/08/2024 Home Loan - PHR064705531890 Demand Notice : 21/08/2024 Details of Mortgaged Property: Flat No 1503, 15th Flr A Wing Shivraj Heights Bhabrekar Nagar, CTS No. 6a Pt, 467 Pt, 468 Pt, 471 Pt, 553 Pt, Kandivali West Mumbai - 400067. Admeasuinrg: 54.34 Sq. Mtrs Carpet Area

1. Suryakant Venkatesh Kumtakar, 2.Seema Suryakant Rs. 1,59,09,038/- (Rupees One Crore Fifty Kumtakar, 3.Shantanu Suryakant Kumtakar, Residing At:-C 1308 Samriddhi Tower Indralok Phase 8, Annapurna Estate Only) (including interest applied till 21/08//2024 Bhayander Mumbai - 401105 Also At - Fabcraft, C-212 plus further interest at contractual rate of interest Shreyas Industrial Estate, Jogeshwari East, Mumbai - 400063.

thereon from 21/08//2024 till the date of repayment of total dues

Home Loan - PHR064708062714 Demand Notice : 21/08/2024 Date of NPA : 08/08/2024 Details of Mortgaged Property: Flat 401, 4th Flr., A Wing, Bhoomi Classic Co-Op. CHS, Link Road, CTS No. 1406 G-1/B And 1406 G-1/C, Malad West, Mumbai- 400064 Admeasuinrg: 83.41Sq. Mtrs Carpet Area

1. Taufique Mushtaque Shaikh 2. Gulshan T. Shaikh Rs. 68,91,142/- (Rupees Sixty Eight Lakhs Residing At :- Row House No. 02, Shaikh Villa Arham, Row Ninety One Thousand One Hundred And House, Vasai West, Mumbai - 401202. Also At - Dr Taufique | Fourty Two Only) (including interest applied til M Shaikh , Flat No - 003 Lilian CHS, Lake Garden Complex, 21/08//2024) plus further interest at contractual Paddy Rd., Vasai West, Mumbai - 401207 Also At - Row House No. 02, Basant Resident No., Opp. Vasai Gaon Police
Stn., Papdy, Vasai West, Mumbai - 401207 Also At - Dr Gulshan Shaikh, Flat No. 003, Lilian CHS, Lake Garde

Complex, Paddy Rd., Vasai West, Mumbai – 401207

rate of interest thereon from 21/08//2024 till the

I oan Against Property -

Date of NPA: 08/08/2024 Demand Notice: 21/08/2024

Details of Mortgaged Property: Row House No. 02, Shaikh Villa Ground + 1 Upper Floor Arham. Row House Survey No. 58 B/1, CTS No. 371, Malonde, Vasai West, Palghar – 401202. Admeasuinrg: 1550 Sq. Ft. Super Built Up Area + Open Land Area 486 Sq. Ft.

Sehgal 3. Mr. Pravinchand Narindernath Sehgal •Residing Fifty Lakhs Eleven Thousand One At :- 1702, 17th Floor, Mid Town, Campa Cola Compound, Hundred And Twenty Four Only) (including Worli, Mumbai- 400018. **Also At - Privilege Distilleries**, interest applied till 29/08//2024) plus furthe HDIL Tower, 5th Floor, B- Wing, Anant Kanekar Marg, Station interest at contractual rate of interest thereor Road, Bandra (W), Mumbai- 400051. Also At - Sterling from 29/08//2024 till the date of repayment o total dues. Road, Mumbai- 400007. Also At - Flat No. 2103, 21st Floor South Tower, A Wing, The Imperial Tardeo, Mumbai Centra West, Mumbai- 400007. Also At - Ganpati Enterprises Unit No. 3, Vimla Bhavan, Sharma Industries, Walbhat Rd Goregaon East, Mumbai- 400063

1. Mr. Gaurav Pravinchandra Sehgal 2. Mrs. Puja Gaurav Rs. 3,50,11,124/- (Rupees Three Crores

Date of NPA: 08/08/2024

Power Home Loan -Demand Notice : 29/08/2024

Details of Mortgaged Property: Flat No. 2103 On The 21st Floor. In The South Tower (A Wing) Of The Building Known As "The Imperial", Situated On Part Of Land, Admeasuring 54,360 Sq. Mtrs. Or Thereabouts Bearing C.S.Nos725(Pt) Of Malabar And Cambala Hill Division, In The Registration Sub-District And District Of Mumbai City, Within The Limits Of Brihanmumbai Mahanagarpalika At Tardeo, Mumbai- 400034. Flat Admeasuring 1783 Sq. Ft. Carpet Area, I.E. 2550 Sq. Ft. Saleable Area (Equivalent To 165.65 Sq. Mts Carpet Area And 236,90 Sq. Mtrs. Saleable Area)

Date: 04/09/2024, Place: Airoli, Navi Mumbai Authorised Officer, Axis Bank Ltd.

कार्यपालक अभियंता का कार्यालय ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, गोड्डा

अल्पकालीन ई-निविदा आमंत्रण सूचना

अल्पकालीन ई- निविदा सूचना संख्या - RWD/SD/GODDA/19/2024-25

1.काय की	कार्य का विस्तृत विवरणा :							
क्रम / ग्रुप सं०	प्रखंड	कार्य का नाम	प्राक्कलित राशि	अग्रधन की राशि	परिमाण विपत्र का मूल्य	कार्य पूर्ण करने की अवधि		
1	गोड्डा	गोड्डा जिला के गोड्डा प्रखण्ड के कालदो नदी पर पुल निर्माण।	1,54,74,800.00	3,09,500.00	10,000.00	15 माह		
2	ठाकुरगंगटी	गोड्डा जिला अंतर्गत ठाकुरगंगटी प्रखण्ड अन्तर्गत अंताडीह और पाठकचक के बीच कोवा नदी पर पुल निर्माण।	4,87,97,600.00	9,76,000.00	10,000.00	18 माह		
. >	- +				•			

- वेबसाइट में निविदा प्रकाशन की तिथि 09.09.2024
- ई—निविदा प्राप्ति की तिथि एवं समय दिनांक 09.09.2024 से दिनांक 18.09.2024 को अपराहन 5:00 बजे तक ई—निविदा खोलने का स्थान – कार्यपालक अभियंता का कार्यालय, ग्रामीण विकास विशेष प्रमण्डल, गोड्डा।
- –निविदा खोलने की तिथि एवं समय 20.09.2024 अपराहृन 2:00 बजे
- –निविदा आमंत्रित करने वाले पदाधिकारी का नाम एवं पता :– कार्यपालक अभियंता, ग्रामीण विकास विशेष प्रमंडल, गोड्डा।
- —निविदा प्रकोष्ठ का दूरभाष सं० 8340110173

कार्यालय की सचना पड़ पर देखा जा सकता है।

- पुरिमाण विपत्र की राशि घट—बढ़ सकती है तद्नुसार अग्रधन की राशि देय होगी। निविदा शल्क एवं अग्रधन की राशि केवल Online Mode द्वारा स्वीकार्य होगी। 10. निविदा शुल्क एवं अग्रधन की राशि का ई-भुगतान जिस खाता से किया जायेगा, उसी खाते में अग्रधन की राशि वापस होगी। अगर

Brief Description of

खाता को बंद कर दिया जाता है तो उसकी सारी जवाबदेही आपकी होगी। विस्तृत जानकारी के लिये वेबसाईट www.jharkhandtenders.gov.in एवं

PR 334594 Rural Work Department(24-25).D

कार्यपालक अभियंता ग्रामीण विकास विशेष प्रमंडल,गोङ्का

Loan

Outstanding

IDBI Bank Ltd

(T) IDBI BANK

Borrower / Mortgagor &

IDBI Bank Ltd., Mittal Court, 2nd Floor, "B" Wing, Nariman Point, Mumbai-400 021 Tel.No: 022 - 6224 6860 / 6127 9253 / 6127 9342

Possession

Reserve Price

(Price in Rs) (Price in Rs)

PUBLIC NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES APPENDIX IV-A (See proviso to Rule 8(6)/9(1))

E-auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcemer of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby giver to the public in general and in particular to Borrower(s) and Guarantor(s)/ Mortgagor that the below described immovable properties nortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorized Officer of IDBI Bank Ltd., Secured Creditor, will be sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" & "WITHOUT RECOURSE" basis on 19.09.2024 for recovery due to IDBI Bank Ltd., Secured Creditor from Borrower(s)/ Guarantor(s). The reserve price and

Mrs. Pao V Loan Ao 0501675	lagesh Vasam dma Nagesh lasam ccounts no. 5100004138 5100004299	Flat No. 601, 6th Floor , bldg. No. 16, Mohan Palm, Phase-III, Shirgaon Village, KATRAP, Badlapur East, Thane, Maharashtra-421503 Buildup Area-576Sqft(Approx.)		22,50,000/-	2,30,000/-	As on 31.07.2024, Rs.45,36,158.39 plus interest thereon w.e.f. 01.08.2024	
Sr No.		Detail of Schedule					
1		Sale of Bid/Tender Document (Till 4:00pm)		05-09-	2024 to 18-09-2	2024	
2		Date of Inspection					
		(Time)	l l	44.00.0004			

(Timing from 11:00 AM to 2:00 PM) 11-09-2024 Last Date of Submission of Bid along with EMD (Till 4:00 PM) 18-09-2024 Date and Time of e-auction (2.00 P.M to 3.00 P.M with unlimited extension of 5 min) 19-09-2024

For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in www.bankeauctionwizard.com and IDBI Bank's website i.e. www.idbibank.in

For any clarification, the interested parties may contact, Shri Umesh Kori, AGM (e-mail)- <u>umesh.kori@idbi.co.in</u> (M) 9752205247 or Shri Shailesh Verma, Manager (e-mail)- shailesh.verma@idbi.co.in (M) 9527184260 or Shri Tuhin Shome, AGM (email)- tuhin.shome@idbi.co.in (M) 8981282408 or Shri. Mangesh Tikhe, DGM (e-mail) mangesh.tikhe@idbi.co.in (T) 022 -6127 9342. For e-auction support, you may contact Miss. B M Sushmitha / Marina Jacob, Mob: - M. No- 8951944383 9686196751 Landline-080-40482100/e-mail-<u>sushmitha.b@antaressystems.com</u>/<u>marina.j@antaressystems.com.</u>

This may be treated as 15 days' Notice under Rule 9 (1) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 to the Borrower(s)/ Guarantor(s)/Mortgagor(s) of the Loan.

Authorised Office Place: Mumbai Date: 04-09-2024



FINO PAYMENTS BANK LIMITED

Registered Office: Mindspace Juinagar, 8" Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar, Navi Mumbai, Thane - 400706 CIN: L65100MH2007PLC171959 E-mail: cs@finobank.com Website: www.finobank.com Phone: +91 22 7104 7000

Notice of the 8th Annual General Meeting Through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM)

NOTICE is hereby given that the 8th Annual General Meeting ("AGM") of FINO PAYMENTS BANK LIMITED ("Bank") will be held on Wednesday, September 25, 2024 at 12:00 Noon, Indian Standard Time ("IST") through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM. The Bank has completed the dispatch of Notice of the AGM along with the Annual Report for the FY2023-24 on Tuesday, September 03, 2024 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Bank / the Registrar & Transfer Agent ("**RTA"**) / Depositories in compliance with the Circular Nos. 20/2020 dated May 05, 2020, 02/2022 dated May 05, 2022, 10/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs and in accordance with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD1/P/CIR/2023/001 dated January 05, 2023 and SEBI/HO/ CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "Applicable Circulars") and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").

The Notice of the AGM along with Annual Report for the FY2023-24 is available on the Bank's website at www.finobank.com and also on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited at www.bseindia.com, the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of the e-voting service provider engaged by the Bank viz. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, Members are being provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system i.e. via remote e-voting platform provided by the NSDL.

I	Cut Off Date for e-voting	Wednesday, September 18, 2024
ı	Commencement of Remote e-voting	Sunday, September 22, 2024 at 9:00 A.M. (IST)
ı	End of Remote e-voting	Tuesday, September 24, 2024 at 5:00 P.M. (IST)
ı	11 1 11 11 1 11 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1	

Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have not cast their vote by remote e-voting will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend and participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again

Accordingly, members may cast their votes through remote e-voting or e-voting at the AGM by following the instructions mentioned in the Notice of the AGM. Once the vote on a Resolution is cast by the Member, he/she shall not be allowed to change it subsequently.

The Members of the Bank whose name appears in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., NSDL and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Wednesday, September 18, 2024 ("cut-off date") shall be entitled to avail the facility of remote e-voting prior to the AGM or e-voting during the AGM.

All shares of the Bank are in dematerialized form. The detailed procedure/instructions on remote e-voting and e-voting during AGM, including the manner in which the members who have not yet registered their e-mail addresses can register their email address and/or can cast their vote as specified in the Notice of the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Bank as on the cut-off date, subject to the provisions of the Banking Regulation Act, 1949, as amended from time to time and RBI (Acquisition and Holding of Shares or Voting Rights in Banking Companies) Directions, 2023 dated January 16, 2023.

Any person, who acquires shares of the Bank and becomes Member of the Bank after the date of completion of dispatch of Notice of the AGM and holds shares as on cut-off date are requested to refer to the Notice of the AGM for the process to be adopted for obtaining the User ID and password for availing the facility of remote e-voting prior to the AGM and e-voting during the AGM.

The Board of Directors has appointed Mr. Tribhuwneshwar Kaushik (Membership No: F10607) and in his absence, Mr. Savyasachi Joshi (Membership No: F12752) of M/s. Kaushik Joshi & Co., Practising Company Secretaries., as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and the e-voting process during the AGM, in a fair and

In case of any queries related to remote e-voting or e-voting during AGM, Members may refer to Notice of the AGM and $the FAQs \ and \ e-voting \ manual \ available \ at \ the \ download \ section: \\ \underline{www.evoting.nsdl.com} \ or \ call \ on \ the \ toll \ free \ number$ 022-4886 7000 or send a request to evoting@nsdl.com. In case of any grievances connected with facility for voting by electronic means, please contact Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL, 3rd Floor, Naman Chamber, Plot C-32, G-Block. Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai, Maharashtra - 400 051, or write to evoting@nsdl.com. Alternatively, Members may also send their queries to cs@finobank.com.

For more details, Members are requested to refer to the instructions mentioned in the Notice of the AGM.

Place: Navi Mumbai

Date: September 03, 2024

Company Secretary & Compliance Officer

For Fino Payments Bank Limited

Basavrai Loni

RAP MEDIA LIMITED

CIN :- 1 65990MH1994PI C084098 Regd. Office: B1, Lilaram Bhavan, Dandpada, KharDanda, Khar West, Khar Colony, Mumbai, Maharashtra- 400052

Website: www.rapmedialtd.co.in Email: info@rapmalls.con

NOTICE OF THE 30TH ANNUAL GENERAL MEETING OF RAP MEDIA LIMITED he thirtieth (30th) Annual General Meeting ("AGM") of the members of the Company w be held on Monday, 30th September, 2024 at 11:00 A.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, to transact business as detailed in the Notice dated September 02, 2024. The Notice of the AGM and the standalone audited financial statements for the financial year 2023-24, along with Board's Report, Auditors' Report and other documents required to be attached thereto, will be sent in electronic mode to those members of the Compar whose e-mail address is registered with the Company / Company's Registrar and Transfe Agent / Depository Participant(s) / Depositories. The Notice of AGM and aforesaid documents will also be available on the Company's website at www.rapmedialtd.co.in and

Members can attend this meeting through VC/OAVM facility only. The instructions for ioining the AGM are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of quorun under Section 103 of the Companies Act, 2013.

on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited ("BSE") at $\underline{\text{www.bseindia.com}}$.

The Company is also providing remote e-voting facility ("remote e-voting) to all its members to cast their votes on all resolutions set out in the notice of AGM. The company is also providing the facility for through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting/e-voting at the AGM will be provided in the notice of AGM.

In case you have not registered your email address for obtaining Notice, Annua Report etc, please follow the following:

Members holding shares in physical mode, who have not registered/ updated their mail address/ bank account with the Company, are requested to register/ update their e-mail address/ bank account by submitting Form ISR-1 (available on the website of the Company at www.rapmedialtd.co.in duly filled and signed along with requisite supporting documents to Company's Registrar and Share Transfer Agent

Members holding shares in dematerialised mode, who have not registered/update their e-mail address/bank account with their Depository Participant(s), are requested to register/ update the same with the Depository Participant(s) where they maintain the demat accounts.

he members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company/Depositories or any person who acquires shares of the company and becomes a member of the Company and holds shares as on the cut-off date i.e. September 23, 2024 may obtain user id and password by following the instructions as nentioned in the notice of AGM. The notice of the 30th AGM of the Company shall be sen n due course to the members of the company.

For RAP Media Limited Rupinder Singh Arora Managing Director DIN: 00043968

...Defendants

DEBTS RECOVERY TRIBUNAL-1 MUMBAI

(Government of India, Ministry of finance) 2nd Floor, Telephone Bhavan, Colaba Market, Colaba, Mumbai - 400005 (5th Floor, Scindia House, Ballard Estate, Mumbai - 400 001) O.A. NO. 261 of 2024

Place: Mumbai

Date: September 03, 2024

SANTOSH NAMDEO SAINDANE AND ANR

IDBIBANK LIMITED ... Applicant V/S

DEFENDANT SANTOSH NAMDEO SAINDANE ROOM NO. 0028/24, GANESH NAGAR, OPP MEENA HOSPITAL, GHANSOLI, NAVIMUMBAI 400701

ALSO AT FLAT NO. 602, 6TH FLOOR, BUILDING NO. 1, MAJESTIC, VISHWAJITH PARADISE COMPLEX, AMBERNATH EAST 421501 ALSOAT

SFC ENVIRONMENTAL TECHNOLOGIES PVT LTD 21ST FLOOR, THE AMBIENCE COURT, HI TECH BUSINESS PARK, SECTION 19/D, PLOT NO.

2, VASHI, NAVI MUMBAI 400705 MRS SUDHA SANTOSH SAINDANE ROOM NO. 0028/24, GANESH NAGAR, OPP MEENA HOSPITAL GHANSOLI, NAVI MUMBAI 400701

ALSOAT FLAT NO. 602, 6TH FLOOR, BUILDING NO. 1, MAJESTIC, VISHWAJITH PARADISE COMPLEX, AMBERNATH EAST 421501

SUMMONS WHEREAS, OA/261/2024 was listed before Hon'ble Presiding Officer/Registrar o

1/08/2024.
WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice on the said Applicatio under section 19(4) of the Act (OA) filed against you for recovery of debts of Rs. 28,26,188/-3. WHEREAS the service of summons/Notice could not be effected in the ordinary manner and

whereas the Application for substitute service has been allowed by this Tribunal. 4. In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, you, the defendants are directed a

) To show cause within thirty days of the service of summons as to why relief prayed for should

(i) To show cause when tainly drifts of the Service of the Service

disposal of the application for attachment of properties;
(iv) You shall not transfer by way of sale, lease or otherwise, except in the ordinary course of his business any of the assets over which security interest is created and/or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of the Tribunal: (v) You shall be liable to account for the sale proceeds realised by sale of secured assets or other

assets and properties in the ordinary course of business and depositsuch sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over suc 5. You are also directed to file the written statement with a copy thereof furnished to the applican

and to appear before **Registrar** on 18/11/2024 at 12:00 **Noon**. failing which the applica be heard and decided in your absence.

Given under my hand and the seal of this Tribunal on this 09th Day of August, 2024.



Registrar,
Debts Recovery Tribunal-1, Mumbai

POSSESSION NOTICE s Janalakshmi Financial Services Limited). under the Securitization And Reconstructio

f Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of pow ers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement ules 2002 issued demand notices to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon th orrowers to repay the amount mentioned against the respective names together with terest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within 60 days from the receipt of the said notices, along with future interest as applicable inciden expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	l Loan No	Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due (in Rs.) as on	& Type of Possession
1	47529630000462 33409410000217	2) Mr. Vinod	26-06-2024 Rs.2,39,273.63 (Rupees Two Lakhs Thirty Nine Thousand Two Hundred and Seventy Three and Sixty Three Paisa Only) as on 19/06/2024	Date: 02-09-2024 Time: 03:02 PM Symbolic Possession

Description of Secured Asset: All the piece and parcel of Room No.4599/5 Construction Single Room in Sativali Village, Pachchayat House, S.No.53 H.No.1.1, Kuvarapada, Sativali, Vasai (East), Taluka Vasai and Dist. Palghar. **On or** towards the East by: Room of Shri Arjun Pujari, On or towards the West by Room of Indu Madhukar Kulkarni, On or towards the North by: Room of Dudhanath, On or towards the South by: Shop of Arjun Pujari.

2	47599440000172	1) Mr. Dashrath Narayan Kharvi (Prop. of Fish Service) (Borrower),	26-06-2024 Rs.6,12,544.90 (Rupees Six Lakhs Twelve Thousand Five	Date: 02-09-2024 Time:		
	47599410000427	Service) (Borrower), 2) Mrs. Kastur Dashrath Kharvi (Gaurantor)	Twelve Thousand Five Hundred and Forty Four and Ninety Paisa Only) as on 19/06/2024	04:20 PM Symbolic Possession		
	Description of Secured Asset: All the piece and parcel of the Immovable Propert					

Bearing Flat No.105, on the First Floor, Admeasuring 307 Sq.ft. in the Building known as "Shri Jivdani Apartment" "C" Wing, Plot No.8 Survey No.89, Hissa No.9/1 Admeasurng H.R. 0-5-1, Lying being and situate at Village Virar, Taluka Vasai District Palghar within the Area of Sub-Registrar at Virar. On or towards the East by: Residental Building, On or towards the West by: Residental Building, On or towards the North by: Road, On or towards the South by: Residental Building

1) Mr. Liladhar

475994

475994

140000172 110000427	Ganpat Mestry (Borrower), 2) Mr. Ganpat Sanbhu Mestry (Gaurantor), 3.Mrs. Namita Liladhar Mestry (Gaurantor)	Rs.6,08,208.90 (Rupees Six Lakhs Eight Thousand Two Hundred and Eight and Ninety Paisa Only) as on 19/06/2024	02-09-2024 Time: 03:55 PM Symbolic Possession			
ntion of Secured Asset: All the piece and parcel of the Immovable Property						

26-06-2024

Descrip Bearing Flat No.A/101, First Floor, Admeasuring 375 Sq.ft, in the Building known as K.B. Apartment, Constructed on Land Bearning Survey No.29 situated at Kargi Nagar, Manvel Pada Road, Ganesh Chowk, Village Virar, Virar (East), Taluka Vasai Dist. Palghar-401305. On or towards the East by: Residental Building. On or towards the West by: Acess Road, On or towards the North by: Ope Plot, On or towards the South by: Residental Building.

Whereas, the Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby is given to the Borrower mentioned herein above in particular and to the Public in general that the authorized officer of Jana Small Finance Bank Limited has taken Symbolic possession of the roperties/ secured assets described herein above in exercise of powers conferred or nim under section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the dates nentioned above. The Borrowers/ Co-borrowers/ Guarantors/ Mortgagors, mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to dea with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured Assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

Place: Thane Jana Small Finance Bank Limited Date: 04.09.2024

JANA SMALL FINANCE BANK

Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta Bangalore-560071, Branch Office: Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West, 400610



याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, श्री. जमनादास खिमजी शाह, फ्लॅट क्र. बी/९, २ रा मजला मुलजीनगर इमारत क्र. १ को ऑप हाऊ सोसायटी लि., एस व्ही रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०००९२ मोजमापित ३५० चौ.फू. चटई क्षेत्र, तालूका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हाचे धारक आणि सभासद आहेत.

सदर मालक कै. श्री. जामनदास खिमजी शाह यांचे २२ फेब्रुवारी, २००९ रोजीस निधन झाले आणि त्यांच्या मृत्युवेळी त्यांच्या द्वारे शासित वारसाहक्क कायद्यानुसार त्यांच्या पश्चात कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नावे (१) सौ. कमलगौरी जामनदास शाह (पत्नी), (२) सौ. कल्पना मनसुखलाल शाह (मुलगी), (३) सौ. मालती मुकेश शाह (मुलगी), (४) कै. श्री. जयेश जामनदास शाह (मुलगा), (५) श्री. तरुन जामनदास शाह (मुलगा), (६) श्री. प्रकाश जामनदास शाह (मुलगा). ज्याअर्थी कै. श्री. जयेश जामनदास शाह, कै. श्री. जामनदास खिमजी शाह यांचा मुलगा यांचे ०३ जून २०१९ रोजीस निधन झाले त्यांच्या मृत्युवेळी त्यांच्या द्वारे शासित वारसाहक्क कायद्यानुसार त्यांच्या पश्चात कायदेशीर वारस आणि कायदेशीर प्रतिनिधी नावे (१) सौ. मनिषा जयेश शाह (पत्नी) आणि (२) श्री. तन्मय जयेश शाह (मुलगा)

आता सदर (१) सौ. कल्पना मनसुखलाल शाह, (२) सौ. मालती मुकेश शाह, (३) सौ. मनिषा जयेश शाह (४) श्री. तन्मय जयेश शाह (५) श्री. तरुन जामनदास शाह (६) श्री. प्रकाश जामनदास शाह यांनी त्यांचे सदर फ्लॅटसंबंधीत अधिकार सौ. कमलगौरी जामनदास शाह यांच्या नावे सोडून आणि त्यागित केले. आता सौ. कमलगौरी जामनदास शाह या सदर फ्लॅट आणि शेअर्सच्या एकमेव मालक आहेत

कोणाही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर फ्लॅट मध्ये कोणताही अधिकार, नामाधिकार किंवा हितसंबंध आणि कब्जा असल्यास निम्नस्वाक्षरीकारांना लिखित स्वरूपात **वकील दर्शन एच. भट्ट,** त्यांच्या कार्यालयाचा पत्ता ३०१, जीवन मंदिर सीएचएसएल, गोखले स्कूलच्या समोर, शिंपोली रोड बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२ येथे सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून **१**५ (चौदा) दिवसांच्या आत सहाय्यक दस्तावेजांसमवेत रजिस्टर्ड एडी द्वारे सूचित करावे, कसूर . केल्यास अशा कोणाही सदर फ्लॅट मध्ये व्यक्ती/व्यक्तींचे असे कोणतेही दावा/दावे आणि वरील नमद कायदेशीर वारस वगळन कब्जात असल्यास त्यागित समजले जाईल. मुंबई, ०३ सप्टेंबर, २०२४ दिनांकीत

वकील दर्शन एच भट्ट

एमटी एज्युकेअर लिमिटेड सीआयएन : एल८०९०३एमएच२००६पीएलसी१६३८८८

नोंदणीकृत कार्यालय : २२०, २ रा मजला, 'फ्लाईंग कलर्स', पंडित दिनदयाळ उपाध्याय मार्ग, एल. बी. एस. क्रॉस रोड, मुलुंड (पश्चिम), मुंबई - ४०००८० वेबसाईट : www.mteducare. कॉर्पोरेट कार्यालय: १३५, कॉन्टिगेंटल बिल्डिंग, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८

इंमेलः info@mteducare.com, फोन : ०२२-२५९३ ७७००/८००/९००, फॅक्स : ०२२-२५९३ ७७९९ **सूचना** याद्वारे देण्यात येते की, एमटी एज्युकेअर लिमिटेड ('कंपनी') ची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही एजीएम[.] सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स 'ओएव्हीएम') भारत मार्फत **बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४** रोजी दु. ०२.३० वा. घेण्यात येणार आहे.

सूचना ही सुद्धा देण्यात येते की, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१. कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्टेण-रूटस, २०१४ च्या नियम १० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ ('एलओडीआर') च्या रेग्युलेशन ४२ अनुसार कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पुस्तके[°]ही एजीएमच्य हेतकरिता गुरुवार १९ सप्टेंबर, २०२४ पासन बधवार, २५ सप्टेंबर, २०२४ (टोन्ही दिवस मिळन) पर्यंत बंद गहतील एलओडीआर च्या रेग्युलेशन ४४ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रुल्स २०१४ च्या नियम २० अनुसार कंपनीला एजीएम मध्ये करावयाच्य इलेक्टॉनिकली त्यांचे मतदान करणे त्यांना शक्य होण्यासाठी नॅशनल सिक्यरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल मार्फत कंपनीच्या भागधारकांना दूरस्थ ई-मतदान पुरविल्याचा आनंद होत आहे. सर्व सभासदांनी नोंद घ्यावी की :

. एजीएमच्या सूचनेत नमूद केले कामकाज इलेक्ट्रॉनिक माध्यमाने करता येईल

- ii. दूरस्थ ई-मतदानाला शनिवार, २१ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. सुरुवात होईल.
- iii. दूरस्थ ई-मतदान मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं. ५.०० वा. संपेल. iv. एजीएम मध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख शनिवार १:
- v. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीची सभास बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शनिवार १४ सप्टेंबर, २०२४ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते सूचना आणि ई-मतदानाची प्रक्रिया प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा वरील नमूद ईमेल आयडीव कंपनीला लिह शकतात.

vi. सभासदांनी नोंद घ्यावी की : (ए) दूरस्थ ई–मतदान मॉड्युल ई–मतदानासाठी वरील सदर तारीख आणि वेळेनंत एनएसडीएल द्वारे निक्किय करण्यात येईल आणि सभासदाने उरावावर एकदा केलेल्या मतदानात सभासदाला त्यानंतः बदल करण्याची परवानगी देण्यात येणार नाही. (बी) बॅलट पेपर मार्फत मतदानाची सुविधा एजीएम मध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि (सी) ज्या सभासदांनी एजीएम पूर्वी दूरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सुद्धा एजीएमला हजर राह् शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हककदार नाही आणि (डी) ज्या सभासदांची नावे क ऑफ तारखेस डिपॉझिटरीजकडे असलेले लाभकारी मालकांचे रजिस्टर किंवा सभासद रजिस्टर मध्ये नोंदविलेली असतील तेच फक्त दूरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी तसेच एजीएम मध्ये इतर मतदा प्रक्रिया घेण्यासाठी हक्कदार

vii. एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.mteducare.com वर आणि एनएसडीएलची वेबसाईट

www.evoting.nsdl.com वर सुद्धा उपलब्ध आहे, आणि viii. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकता. आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा evoting.nsdl.co.in येथे ईमेल करून एनएसडीएलकडे संपर्क करावा किंवा १८०० २२२ ९९० वर फोन करावा. सभासद revindramishra@mteducare.com किंव educare.com येथे कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवांना लिहू शकतात

एमटी एज्युकेअर लिमिटेड करित ठिकाणः मुंबई दिनांकः ०३/०९/२०२४ कंपनी सचिव

TPI INDIA LIMITED

CIN: L28129MH1982PLC026917

Plot No. J-61, Additional MIDC, Murbad, Thane, Murad, Maharashtra, India, 421401 Tel No. +91 40026214 Website: www.tpiindia.in Email ID: ir@tpiindia.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

- NOTICE is hereby given that the 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday, 28th September 2024 at 12:00 noon through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020 January, 2021, 8th December, 2021 & 5th May, 2022 respectively, issued by the Ministry o Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st
- March, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants compliance with the said circulars. The aforementioned documents will also available or the website of the Company www.tpiindia.in and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the
- The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of remote e-voting/e-voting at the AGM.
- Members of the Company holding shares in physical form or who have not registered updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail info@bigshareonline.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:
- 1. Name registered in the records of the Company;
- 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held in demat form):
- Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

 $\label{lem:members} \mbox{Members entitled to vote by electronic means or at the AGM}$

- E-mail id and mobile numbe Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.
- 6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same.
- Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Compar Act, 2013 and the Rules made thereunder, the Register of Members and the Share Transfe Books of the Company shall remain closed from Sunday, September 22, 2024 to Saturda September 28, 2024 (both days inclusive), for the purpose of determining the eligibility of the

ON BEHALF OF THE BOARD FOR TPIINDIALIMITED

Date: September 3, 2024 Place: Murbad

Bharat C Parekh Managing Director DIN: 02650644

ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड ANTONYWASTE

(सीआयएन: एल९०००१एमएच२००१पीएलसी१३०४८५)

नोंदणीकृत कार्यालय:: ए-५९, रोड नं.१०, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०४, महाराष्ट्र, भारत फोन: ०२२ ३५४४ ९५५५ ईमेल: investor.relations@antonywaste.in वेबसाइट: www.antony-waste.com

तेवीसव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

कंपनी व्यवहार मंत्रालयाने (एकत्रितपणे उल्लेख एमसीए परिपत्रके) जारी केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० ०२/२०२१, २१/२०२१ ,०२/२०२२,१०/२०२२ आणि ०९/२०२३ हि अनुक्रमे ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१,०५ मे २०२२,२८ डिसेंबर,२०२२ ऑणि २५ सप्टेंबर २०२३ ची सर्वसाधारण परिपत्रके आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१,१३ मे २०२२, ०५ जानेवारी, २०२३ आणि ०७ ऑक्टोबर २०२३ ची सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२,सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी–पीओडी–२/पी/सीआयआर/२०२३/१६७ (एकत्रितपणे उल्लेख दि सेबी परिपत्रके) आणि संदर कंपनी कायदा, २०१३ तील तरतुदी आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिसक्लोझर रिक्रायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या लागू असलेल्या तरतुदी नुसार येथे सूचित करण्यात येत आहे की कंपनीची तेवीसवी वर्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") **बुधवार, दिनांक २५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १९**:**३० वाजता** (भाप्रवे), दिनांक २९ ऑगस्ट २०२४ च्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर विचार करण्यासाठी व्हिडियो कॉन्फरन्सिग ("व्हीसी")/ अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ("ओएव्हीएम") व्दारे आयोजित करण्यात आलेली आहे.

 वार्षिक अहंवाल पाठविणे आणि संकेतस्थळावर प्रसिद्धी: कंपनी कायद्याच्या कलम अनुसार स्पष्टीकरण निवेदनासह एजीएमची सूचना व २०२३–२४ चा एकात्मिक अहवाल ज्या सभासदांनी त्यांच्या इमेल आयडी ची नोंद कंपनी / डिपॉझिटरीज / रजिस्ट्रार आणि ट्रान्सफुर एजंट यांच्याकडे केली आहे त्यांना मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पथ्दतीव्दारा पाठविण्यात आला आहे. वार्षिक सर्व साधारण सभेची सूचना आणि २०२३–२४ चा एकात्मिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.antony-waste.com आणि स्टॉक एक्सचेंज च्या संकेतस्थळांवर म्हणजेच बीसीई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com ह्या संकेतस्थळावर उपल्बध आहे.

दरस्थ ई-मतदान आणि एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान: कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ (फेरफार करण्यात आलेल्या) च्या नियम २० सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदाच्या कलम १०८ आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ व नमुद परीपत्रकांनुसार, अभिलेख तारीख, **बुधवार, दिनांक १८ सप्टेंबर २०२४** पर्यंत च्या कंपनीच्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने म्हणजेच, सभेच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणाह्न (दूरस्थ ई–मतदान) आणि ई–मतदान सुविधेद्वारा, एजीएम सूचनेमध्ये नमूद करण्यात आलेल्या कोणत्याही किंवा सर्व व्यवसायावर मतदान करता येईल. कंपनीने ई-मतदानाच्या सुविधेसाठी एनएसडीएलच्या सेवांची नियुक्ती केली आहें.

केवळ असे सभासद ज्यांची नावे डिपॉझिटरीद्वारे ठेवण्यात येणाऱ्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीमध्ये अभिलेख तारखेपर्यंत नोंद झाली आहे, ते दुरस्थ ई-मतदानासाठी किंवा ई-मतदानासाठी पात्र होतील.

दूरस्थ इ-मतदानाचा तपाशल खालाल प्रमाणः	
दूरस्थ ई-मतदान सुरवात	रविवार, २२ सप्टेंबर २०२४ रोजी स. ९.०० वा. पासून (भाप्रवे)
दूरस्थ ई-मतदान समाप्ती	मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५.०० वा. पर्यंत (भाप्रवे)

ह्या कालावधीदरम्यान सभासदांना त्यांचे मतदान इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे करता येईल. त्यानंतर एनएसडीएल द्वारे दूरस्थ ई-मतदान प्रणाली अकार्यक्षम करण्यात येईल. एजीएमला हजर असलेले सभासद, ज्यांनी त्यांचे मत दूरस्थ ई-मतदाना द्वारे दिलेले नाही ते एजीएमच्या ठिकाणी मतदान करण्यास पात्र असतील.

त्याशिवाय, असे सभासद, ज्यांनी त्यांचे मतदान दूरस्थ ई-मतदाना द्वारे सभेच्या दिनांकापूर्वी केले आहे ते सभेमध्ये हजर राह् शकतात परंतु, त्यांना पुन्हा सभेमध्ये मतदान करता येणार नाही.

व्हिसी / ओएव्हीएमद्वारे सहभागी होण्यासाठी आणि ज्या सभासदांनी त्यांच्या ई-मेल आयडी ची नोंद केलेली नाही त्यांच्यासाठी दुरस्थ ई-मतदान व ई-मतदानाची प्रक्रीया आणि ई-मतदानाच्या प्रक्रीयेची तपशीलवार सूचना एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे. शंका / दूरस्थ ई-मतदानासंदर्भात सहाय्य आणि/ किंवा व्हिसी/ ओएव्हीएमद्भारे एजीएमला हजेर राहण्याबद्दल:

एजीएम नोटीस इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर परंतू अभिलेख तारखेला किंवा त्यापूर्वी जर एखादी व्यक्ती कंपनीची सदस्य बनली असेल, तो/ती वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नाव, डीपी–आयडी क्लायंट–आयडी (१६ अंकी डीपी–आयडी + क्लायंट-आयडी किंवा १६ अंकी लाभार्थी आयडी) आणि पॅन कार्डचा उल्लेख असलेले विनंती पत्र evoting@nsdl.com वर आणि एक प्रत investor.relations@antonywaste.in वर ई-मेल द्वारे पाठवू शकतात.

एजीएम पूर्वी/दूरम्यान मतदानाशी संबंधित किंवा लॉगिनच्या तांत्रिक समस्येशी संबंधित काही शंका असल्यास, तुम्ही भागधारकांसाठी वारवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) आणि भागधारकासाठी ई–वोटिंग युजर मॅन्युअल <u>www.evoting.nsdl.com</u> पाहू शकता किंवा दूरध्वनी क्र. ०२२ - ४८८६ ७००० आणि ०२२ - २४९९ ७००० वर संर्पक करू शकता किंवा evoting@nsdl.com वर विनंती



दिनांक : ०३ सप्टेंबर २०२४

संचालक मंडळासाठी आणि त्यांच्या वतीने ॲन्टोनी वेस्ट हॅंडलिंग सेल लिमिटेड सही / -हर्षदा राणे

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ए३४२६८

बेन्टले कमर्शिअल एंटरप्राईजेस लिमिटेड

सीआयएन: एल२४११०एमएच१९८५पीएलसी०३५३९६ नोंदणीकृत कार्यालय: ३०१ व ३०२, ३ रा मजला, पेनिनसुला हाइट्स ,सी डी बर्फिवाला रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई ४०० ०५३

फोन: (९१-२२) २६२१ ६००० • फॅक्स: (९१-२२) २६२१ ६०७७ ई-मेल: <u>bentleycommercial@gmail.com</u> • वेबसाईट: <u>www.bentleycommercialent.in</u>

३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई—व्होटिंगसंबंधीची माहिती आणि पुस्तिका बंद करणे यांसंबंधीची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, **बेन्टले कमर्शिअल एंटरप्रायझेस लिमिटेडच्या** ('कंपनी') सभासदानी **३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** रोजी **सकाळी ११.०० वाजता**, ३०१ आणि ३०२, तीसरा मजला, पेनिनसुला हाइट्स्, सी.डी.बर्फिवालारोड, अधेरी (पश्चिम) वुंबई – ४०० ०५८ येथे, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत उल्लेख केलेले कामकाज पार पाडण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे.

कपनी कायदा, २०१३ ('कायदा') मधील कलम १०१ व त्यासोबत कपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, मधील नियम १८ याच्या अनुषंगाने, सदर सूचना व त्यासोबत प्रतिनिधी प्रपत्रे, उपस्थिती चिट्ठी, लेखापरीक्षित आर्थिक विवरणे आणि संचालक मंडळाचा आणि लेखापरीक्षकांचा, ३ १ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा अहवाल सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर टपालाद्वारे/कुरिअरद्वारे आणि ज्या सभासदांचे . भेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/कंपनीचे निबंधक आणि भाग हस्तांतरण अभिकर्ता, लिंक ईनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड 'एलआयआयपीएल') याच्याकडे नोंदवलेले असतील, त्यांना इलेक्ट्रॉनिम माध्यमातून पाठविण्यात आलेले आहेत. सदर कागदपत्रे प्रत्यक्ष/इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम कपनीने **दिनांक ३ सप्टेंबर, २०२४** रोजी पूर्ण केलेले आहे. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना कंपनीच्या संकेतस्थळावर, म्हणजेच<u>https://bentleycommercialent.in/wp-</u> content/uploads/2024/09/Annual-Report_Bentley-2024-2.pdf वर आणि एलआयआयपीएलच्या संकेतस्थळावर, म्हणजेच https://instavote.linkintime.co.in/ वर अपलोड करण्यात आलेले आहेत. वार्षिक अहवाल व त्यासोबत वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना 'बीएसई लेमिटेडच्या' संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

कपनी कायदा, २०१३ मधील कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ४२ याच्या अनुषंगाने कपनीच्या सभासदाची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तिका, वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहण्यासार्व प्रभासदाची /भागधारकाची पात्रता निश्चित करण्यासाठी, **मंगळवार, दिनांक २४ सप्टेंबर, २०२४** पासून **सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर, २०२४** पर्यंत [दोन्ही दिवस समाविष्ट) बद राहतील.

. कंपनी कायदा. २०१३ च्या कलम १०८ च्या दृष्टीने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५, व त्यासोबत नियमांमधील नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ४४ व इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरिज् ऑफ इंडियो यानी प्रसृत केलेलेया सेक्रेटरिआल स्टॅंडर्ड्स ऑन जेनरल मिटिंग्ज (एसएस–२) याच्या सहवाचनातर्गते, कंपनी आपल्या भागधारकांना ३९व्या . गर्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणाऱ्या उपरोक्त सूचनेत उल्लेख केलेल्या ठरावावर त्याचे मत देता यावे म्हणून त्यासाठी एलआयआयपीएले यांनी पुरविलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा (ई–व्होटिंग) उपलब्ध करून देत आहे.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१५ च्या नियमांमधील नियम २० अनुसार कंपनीने सभासदांनी रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून किंव वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतपत्रिकाच्या माध्यमातून मत देण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** ही ''**अंतिम तारीख**'' निश्चित केलेली आहे.

रिमोट ई–व्होटिंगसंबंधीच्या तपशीलवार सूचना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या आहेत आणि त्या एलआयआयपीएल यांच्या संकेतस्थळावरील ई–व्होटिंग प्लॅटफॉर्मवर <u>https://instavote.linkintime.co.in</u> ह्या लिंकखाली उपलब्ध आहेत. सभासदांना खालीलपकारे विनती करण्यात येत आहे.

⑶ रिमोट ई—व्होटिंग शुक्रवार, दिनांक २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सुरू होऊन रविवार, दिनांक २९ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी **५.०० वाजता संपेल**. सदर तारीख आणि वेळेनतर सभासदाना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. सभासदाने एकदा ठरावावर त्याचे मत दिले, की ते त्यानतर बदलता येणार नाही.

(ब) सभासदाचे मतदानाचे हक्क त्यांनी कंपनीच्या भरणा केलेल्या भांडवलातील त्यांनी **सोमवार, दिनांक २३ सप्टेंबर, २०२४** रोजी ('अंतिम तारींख') भागांच्या प्रमाणात असतील. ज्या व्यक्तीचे नाव डिपॉझिटरिज्ने ठेवलेल्या सभासदांच्या नोंदवहीत किंवा लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत उपरोक्त तारखेस नोंदवलेले असेल, ती रिमोट ई-व्होटिंगच्या माध्यमातून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करण्यास पात्र

(क) जी कोणी व्यक्ती वार्षिक सर्वसाधार सभेची सूचना पाठवून झाल्यानंतर कंपनीची सभासद होऊन अंतिम तारखे, म्हण्जेच **सोमवार, दिनांक २३** ्**सप्टेंबर, २०२४** रोजी भाग धारण करीत असेल, ती <u>enotices@linkintime.co.in.</u> वर विनती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकेल. परंतु, जर कोणी व्यक्ती एलआयआयपीएल यांच्याकडे ई–व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर ती तिचे मत देण्यासाठी तिचा अस्तित्वातील

युजर आयर्डी आणि पासवर्ड वापरू शकेल. (ङ) ज्या सभासदांनी सभेपूर्वी त्यांचे मत रिमोट ई–व्होटिंगच्या माध्यमातून दिलेले असेल, तेही सभेस उपस्थित राहू शकतात, पण त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार नसेल. मतपत्रिकांच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी

इ) कंपनीच्या मतदानाच्या संपर्ण प्रकियेची छाननी (म्हणजेच रिमोट ई—व्होटिंग आणि एजीएममधील ई—व्होटिंग) योग्य आणि पारदर्शकपणे पार पाइन त्यावरील अहवाल कंपनीच्या अध्यक्षाकडे किंवा त्यांनी लेखी स्वरूपात अधिकृत केलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीकडे, वार्षिक सर्वसाधार संपल्यानंतर ४८ तासांच्या आत सादर करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने मेसर्स राठी अँड असोसिएट्स प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरिज

मुंबईचे भागीदार, श्री. हिमाशू कामदार (मेंबरशीप क्रमांक FCS-5171, C.P. No. 3030) यांची नियुक्ती केलेली आहे. (ई) रिमोट ई–व्होटिंगची प्रक्रिया आणि पद्धतीसाठी सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत दिलेल्या सूचना पाह् शकतात. ई–व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींसाठी तुम्ही श्री. अतुल चव्हाण, असोसियेट — टेक्नॉलॉजी ग्रुप, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई ४०० ०८३ यांच्याशी त्यांच्यासाठी दिलेल्या <u>enotices@linkintime.co.in</u> या ईमेल आयडीवर किंवा टेळी. ०२२ — ४९१८६००० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कंपनीच्या सेक्रेटरिअल डिपार्टमेंशी <u>bentleycommercial@gmail.com</u> वर

बेन्टले कमर्शिअल एंटरप्रायझेस लिमिटेड करिता

मीनाक्षी जे. भंसाली संचालक आणि कंपनी सचिव

ठिकाण: मुंबई दिनांक: ४ सप्टेंबर, २०२४

संपर्क साधू शकता.

(डिआयएन: ०६९३६६७१)

जना स्मॉल फायनान्स बँक (शेड्युल्ड कमिशियल बँक)

<u>नोंदणीकृत कार्यालयः</u> दि फेअरवे, तळ आणि पहिला मजला, सर्व्हे क्र. १०/१, ११/२ आणि १२/२बी, डोमलूर लगत, कोरामंगला इनर रिंग रोड, ईजीएल बिझनेस पार्कच्या पुढे चल्लाघट्टा, बंगलुरू - ५६००७१. <u>शाखा कार्यालयः</u> मोदी प्लाझा, कार्यालय क्र.७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर,

ई-लिलाव सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट (सरफैसी ॲक्ट) २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(६) आणि ९ च्या तरतुर्दीन्वये ई-लिलावामार्फत विक्रीकरिता जाहीर सूचना

निम्नस्वाक्षरीकारांनी **जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून सरफैसी ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील मिळकतीचा **कठ्या घेतला** आहे. विशेषतः कर्जदार आणि तमाम जनतेला कळविण्यात यें की, बँकेच्या थकबाकीच्या वसुलीकरिता खालील नमूद खात्यामधील गहाण मिळकतीचा **ऑनलाईन लिलाव (ई-लिलाव)** हा येथील खालील विहित तारखेस ''जे आहे जथे आहे तत्त्वाने'' आणि ''जे आहे जसे आहे तत्त्वाने'' करण्यात येईल.

अ. क्र.	कर्ज खाते क्रमांक	मूळ कर्जदार/ सह-कर्जदार/ हमीदारांचे नाव	१३-२ सूचनेची तारीख	कब्जाची तारीख	१८-०८-२०२४ रोजीस विद्यमान उर्वरित थकबाकी	मिळकतीच्या निरिक्षणाची तारीख आणि वेळ	राखीव किंमत भा. रु. त	इसारा अनामत रक्कम (इअर) भा. रु. त	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	बोली सादर करण्याची अंतिम तारीख, वेळ आणि ठिकाण
8	४५६८९४२०००७७२	 श) अनिल दादाजी सोनवणे (कर्जदार), दीक्षा अनिल सोनवणे (सह-कर्जदार) 	२४.०८.२०२२	१४.११.२०२२	रु.११,३०,३३४.११/ – (रूपये अकरा लाख तीस हजार तीनशे चौतीस आणि अकरा पैसे मात्र)	१३.०९.२०२४ स.९.३० ते सांय. ०५.००	रु. १०,२६,०००/- (रुपये दहा लाख सव्वीस हजार मात्र)	रु. १,०२,६००/ – (रुपये एक लाख दोन हजार सहाशे मात्र)	२१.०९.२०२४ @ स.११.३० ते दु. ०२.००	२०.०९.२०२४ सांय. ०५.३०. च्या आधी जना स्मॉल फायनात्स बॅंक लि., मोदी प्लाझा, कार्यालय क्र.७०४/७०५, मुकुंद नगर, स्वारगेट, लक्ष्मीनारायण सिनेमा हॉल समोर. पणे –४११०३७

<u>मिळकतीचे वर्णन/परिशिष्टः</u> नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीतील ध्रुव नगर, सातपूर गंगापूर रोड, नाशिक येथील, सर्व्हे क्र. ६५/२ ए, पी. क्र. ०२, फ्लॅट धारक क्र.०८, दुसरा मजला, स्टुडिओ अपार्टमेंट, मोजमापित क्षेत्र ४७५ चौ. फू.स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग. सीमा: **पूर्वोने:** प्लॉट क्र.०३, **पश्चिमेने:** प्लॉट क्र.०१, उत्तरेने: एसे क्र. ६५/१, **दक्षिणेने:** ९ मीटर कॉलनी रोड.

मिळकती ''जे आहे जेथे आहे तत्वाने'' आणि ''जे आहे जसे तत्वाने'' विकण्यात येतील. आणि ई-लिलाव ''ऑनलाईन'' करण्यात येतील. लिलाव वेबपोर्टल https://bankauctions.in आणि www.foreclosureindia.com येथे बँकेचे मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मे. ४ क्लोज मार्फत करण्यात येईल. अधिक माहितीकरिता आणि तपशील, मदत, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता संभाव्य बोलीदार **मे. ४ क्लोजर; संपर्क श्री. अरिजित कुमार दास संपर्क क्रमांक: ८१४२०००७२५**

ईमेल आयडीः info@bankauctions.in / arjit@bankauctions.in यांना संपर्क कर शकतात ई-लिलाव प्रक्रियेत अटी आणि शर्तीवरील तपशिलाकरिता आणि मिळकतीशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता कृपया **जना स्मॉल फायनान्स बँकेचे प्राधिकृत अधिकारी श्री. कौशिक बग (मोबा क्र.: ७०१९९४९०४०), श्री. दिलशाद** (मोबा. क्र. ८४३३५०८७५९). श्री. रंजन नाईक (मोबा. ९५९०८५८२४९) यांना संपर्क करावा. प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहिती आणि समजुतीप्रमाणे तेथे मिळकतीवर मार नाहीत. तथापी इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर कप्ण्यापूर्वी मिळकतीच नामाधिकार, भारांच्या संदर्भांत त्यांची

स्वतंत्र चौकशी करणे आवश्यक आहे. अटी युक्त बोली स्वीकारण्यात येणार नाहीत. सदर गहाण मिळकतीचा नियोजित ई-लिलाव करण्याबाबत वरील नावाचे कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना सुध्दा सूचना आहे. कर्जदार/हमीदार/गहाणवटदार यांना लिलावाच्या तारखेपूर्वी वरील नमूद रकमेसह तारखेपर्यंत व्याज आणि अनुषंगिक खर्च चुकता करण्यासाठी याद्वारे सूचित करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीचे विक्री करण्यात येईल आणि उर्वरित काहि असल्यास व्याज आणि खर्चासह वसूल करण्यात येईल

देनांक : ०४.०९.२०२४, ठिकाण: नाशिक

यात्रा ऑनलाइन लिमिटेड नॉदणीकृत कार्यालयः युनिट क्र. बी-२/१०१, पहिला मजला, मॅथॉन इनोव्हा बिल्डिंग, मॅरेथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, बी-विंग, जी. कदम मार्ग, पेनिसुला कॉर्पोरेट पार्कसमोर, लोअर परळ (पश्चिम), मुंबई - ४०० ०१३, महाराष्ट्र सीआचएन: एल६३०४०एमएच२००५पिएलसि१५८४०४, वेबसाइट: www.yatra.com.

यात्रा ऑनलाइन लिमिटेडच्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ("AGM") सूचना आणि ई-वोटिंग माहिती

सूचना दिली जाते की यात्रा ऑनलाइन लिमिटेड (''कंपनी'') (सीआयएन: एल६३०४०एमएच२००५पिएलिस१५८४०४) च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे आयोजित केली जाईल, ज्या ठरावांचे व्यवहार १८ व्या एजीएम च्या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. सूचना दिली जाते की यात्रा ऑनलाइन लिमिटेड (''कंपनी'') (सीआयएन: एल६३०४०एमएच२००५पिएलसि१५८४०४) च्या सदस्यांची १८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ४:३० वाजता (आयएसटी) व्हिडिओ कॉन्फरिनंसग (''व्हीसी'') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे आयोजित केली जाईल, ज्या ठरावांचे व्यवहार १८ व्या एजीएम च्या सूचनेत नमूद करण्यात आले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होणारे सदस्य कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १०३ अंतर्गत कोरम म्हणून गणले जातील. पुढे, एमसीए परिपत्रकांनुसार, या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (''एजीएम'') सदस्यासाठी प्रतिनिधी नियुक्त करण्याची आणि मतदान करण्याची सुविधा उपलब्ध नाही

वरील एमसीए परिनन्न आणि एसईबीआय परिपत्रकांच्या अनुपालनात, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठविण्यात येत आहे, ज्यांची नावे सदस्य नोंदवही/लाभग्राही नोंदवहीमध्ये बुधवार, २८ ऑगस्ट २०२४ च्या व्यवसायाच्या बंद झाल्यानंतर दिसतात आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटस किंवा कंपनीचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट ''आरटी एजंट'') किंवा कंपनीकडे नोंदवले आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ साठी वार्षिक अहवाल दिनांक ३ सप्टेंबर २०२४ रोजी ई-मेलद्वारे पाठविण्यात आला आहे, ज्यांच्या ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स/ आरटी एजंट कडे नोंदवलेले आहेत आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल आणि १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.yatra.com स्टॉक एक्सचेंज बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर www.bseindia.com, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या वेबसाइटवर www.nseindia.com आणि ई-वोटिंग सुविधा पुरवठादार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या नेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे.

ई-मेल पत्ते नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची पद्धतः कंपनीची संपूर्ण भागधारिता डिमॅटेरियलाइज्ड स्वरूपात आहे. तथापि, जर सदस्यांनी सर्व संप्रेषणे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आपला ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदविला/अद्ययावत केला नसेल आणि/किंवा बँक खाते मँडेट आणि केवायसी नोंदविला/अद्ययावत केला नसेल, तर कृपया आपल्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (''डीपी'') यांनी दिलेल्या प्रक्रियेनुसार आपल्या डिमॅट खात्यात तपशील

कंपनी अधिनियमाच्या कलम १०८ अंतर्गत आणि कंपन्यांच्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (''नियम'') च्या नियम २०, स्चीबद्धता नियमांचे नियमन ४४, नेळोनेळी सुधारित केलेले आणि दिनांक ११ जुलै २०२३ च्या सेबी मास्टर परिपत्रकाच्या अटींनुसार ई-वोटिंग सुविधा पुरविणाऱ्या सूचीबद्ध संस्थांबाबत, कंपनीने ई-वोटिंग सुविधा पुरिवण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') ची एजन्सी म्हणून सेवा घेतली आहे.

कंपनीने सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत नमूद केलेल्या मुझ्यांवर मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करू दिली आहे, ज्यामध्ये ''रिमोट ई-बोटिंग'' सुविधेद्वारे एजीएम पूर्वी किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (''एजीएम'') इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करता येईल. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होण्याच्या सूचना आणि सहभाग व मतदानाची पद्धत एजीएम च्या सूचनेत दिली आहे. डिमॅट स्वरूपात, भौतिक स्वरूपात शेअर्स धारक असलेल्या सदस्यांसाठी आणि ज्यांनी आपले ई-मेल पत्ते नोंदवलेले नाहीत अशा सदस्यांसाठी मतदानाची पद्धत १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत दिली आहे.

ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजद्वारे राखून ठेवलेल्या लाभधारकांच्या नोंदवहीत कट-ऑफ तारीख म्हणजेच बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ रोजी नमृद आहे, तीच व्यक्ती रिमोट ई-वोटिंग किंवा १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') सहभागी होण्याची आणि त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा प्राप्त करण्यास पात्र असेल.

सदस्यांसाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा खालील कालावधीत उपलब्ध असेल (दोन्ही दिवस समाविष्ट)

रिमोट ई-वोटिंग सुरू होण्याची वेळ, शानिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता (भारतीय वेळेनुसार)(आय.एस.टी.) दिवस आणि तारीख रिमोट ई-बोटिंग संपण्याची बोळ, दिवस मिंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वाजता (भारतीय बोळेनुसार)(आय.एस.टी.)

कोणतीही व्यक्ती जी १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना पाठविल्यानंतर कंपनीची सदस्य बनली आहे आणि कट-ऑफ तारखेप्रमाणे शेअर्स धारित करते, ती व्यक्ती डीपी आयडी आणि क्लायंट आयडी / फोलिओ क्रमांकाचे तपशील देऊन evoting@nsdl.co.in. वर ई-मेल पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते, ज्याची प्रत investors@yatra.com. वर देखील पाठवावी. १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'' सूचना कंपनीच्या वेबसाइटवर आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (''एनएसडीएल'') च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये युजर आयडी आणि वोटिंगसाठी नोंदणीकृत असाल, तर आपला विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपले मत नोंदवू शकता.

रिमोट ई-वोटिंग मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ५:०० वाजल्यापर्यंत (भारतीय प्रमाण नेळ) (आयएसटी) परवानगी दिली जाणार नाही. याव्यतिरिक्त, १८ व्या एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक वोटिंग प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल, ज्या सदस्यांनी १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') हजेरी लावली आहे आणि आधीच रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवलेले नाही.

ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवले आहे, ते देखील १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला (''एजीएम'') उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'') पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही शंकांसाठी, कृपया www.evoting.nsdl.com. च्या डाउनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध

असलेल्या सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारींसाठी, सदस्यांनी श्रीमती पल्लवी म्हात्रे, विरष्ठ व्यवस्थापक एनएसडीएल, ४ था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०० ०१३, भारत, संपर्क तपशील: evoting@nsdl.com. संपर्क क्रमांक: ०२२ ४८८६ ७००० यांच्याशी संपर्क

सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायांवर रिमोट ई-वोटिंग किंवा एजीएम दरम्यान ई-वोटिंगद्वारे आपले मत नोंदवण्याची संधी देखील मिळेल.

सदस्यांना १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (''एजीएम'') सूचनेत दिलेल्या सर्व टिप्पण्या आणि विशेषतः १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''एजीएम'' सामील होण्यासाठीच्या सूचनांचे, तसेच १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान (''एजीएम'') रिमोट ई-वोटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मत कसे द्याने याच्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करण्याची विनंती केली जाते.

> यात्रा ऑनलाइन लिमिटेडसाठी स्वाक्षरी/ दर्पण बत्रा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी मोबाईल क्र. अ १५७१९

🎗 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः माइंडस्पेस जुईनगर, ८ वा मजला, प्लॉट क्र. जीईएन २/१/एफ, टॉवर १, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी शिरवणे, जुईनगर, नवी मुंबई, ठाणे – ४००७०६ सीआयएन: एल६५१००एमएच२००७पीएलसी१७१९५९ **ई-मेल**: cs@finobank.com वेबसाईट: www.finobank.com फोन: +९१ २२ ७१०४ ७०००

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी) / अन्य दृक श्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांद्वारे आयोजित ८ वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे **सूचना** देण्यात येत आहे की **फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड ची ('बँक') ८ वी वार्षिक सर्वसा<mark>धारण सभा ('एजीएम') बुधवार दिनांक</mark>**

२५ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजता भारतीय प्रमाण वेळेनुसार ('भाप्रवे') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ('व्हिसी') / अन्य दृक श्राव्य माध्यमे (**'ओएव्हीएम**') यांद्वारे एजीएमच्या सूचनेत नमुद्र केलेल्या कामकाजाकरिता आयोजित करण्यात आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे, २०२०, ०२/२०२२ दिनांक ०५ मे, २०२२, १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, १०२२ आणि ०९/२०२३ दिनाक २५ सप्टेंबर, २०२३ याच्या अनुपालनार्थ आणि भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी परिपत्रक क्र SEBI/HO/CFD/CMD२/CIR/P/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२, SEBI/HO/DDHS/DDHS-RACPOD9/P/CIR/२०२३/००१ दिनांक ०५ जानेवारी, २०२३ आणि SEBI/HO/CFD/CFD-PoD-२/P/CIR/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३ (सामुदायिकरित्या **'लाग् परिपत्रके**' म्हणून संबोधित) व सेबी (सूचीबद्धता बंधने व प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ चा ('<mark>'सेबी सूचीबद्धता अधिनियम</mark>'') अधिनियम ४४ यांच्या अनुषंगाने बँकेने एजीएम सूचनेसह आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल अशा सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याचे काम मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी पूर्ण केले आहे ज्यांचे इमेल पत्ते बँक/ रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजंट **'आरटीए'**) / डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत.

एजीएम सूचनेसह आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल बँकेच्या वेबसाईटवर <u>www.finobank.com</u> येथे उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजेस वेबसाईट्स म्हणजेच बीएसई लिमिटेड <u>www.bseindia.com</u> येथे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com येथे आणि बँकेद्वारे नियुक्त इ–मतदान सेवा पुरवठादार म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड **'एनएसडीएल'**) यांच्या वेबसाईटवर <u>www.evoting.nsdl.com</u> येथे देखील उपलब्ध आहे.

दूरस्थ इ–मतदान व एजीएममध्ये इ–मतदान

ठिकाण: नवी मुंबई

दिनांक: सप्टेंबर ०३, २०२४

ठिकाण: गुरुग्राम

तारीख: ०३ सप्टेंबर २०२४

कंपनी कायदा, २०१३ चे कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार, सेबी सूचीबद्धता आणि सचिवीय मानके – २ अधिनियम ४४ चे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी करण्यात आलेली सर्वसाधारण सभाविषयीची सचीवीय मानके यांच्या अनुपालनार्थ एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेचा वापर करून म्हणजेच एनएसडीएल द्वारे पुरविण्यात येणाऱ्या दूरस्थ इ–मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मत देण्याची सुविधा सभासदांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ इ-मतदानासाठी अंतिम / कट ऑफ तारीख दूरस्थ इ-मतदानाची सुरुवात रविवार, २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ९.०० (भाप्रवे) मंगळवार, २४ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ५.०० (भाप्रवे) दूरस्थ इ-मतदानाची समाप्ती जे सभासद व्हिसी/ ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असतील आणि जर त्यांनी दूरस्थ इ–मतदानाद्वारे आपले मत दिलेले

मत दिलेले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील व सहभागी होऊ शकतील परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास पात्र असणार नाहीत. यानुसार, एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचनांचे पालन करून दूरस्थ इ-मतदान व एजीएममध्ये इ-मतदानाद्वारे आपले मत देऊ शकतात. सभासदाने एकदा एका ठरावावर आपले मत दिल्यावर नंतर त्यात बदल करण्याची त्याला/ तिला अनुमती असणार नाही.

नसेल तर ते एजीएमदरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र असतील. ज्या सभासदानी एजीएमपूर्वी दूरस्थ इ–मतदानाद्वारे आपले

र्यॅंकेच्या ज्या सभासदांची नावे सभासद नोंदवही/ डिपॉझिटरीज म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('**एनएसडीएल**') सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ('**सीडीएसएल'**) यांच्या देखभालीत असणाऱ्या लाभार्थी मालक नोंदवहीमध्ये **बुधवार** दिनांक १८ सप्टेंबर, २०२४ रोजी ('अंतिम तारीख'/ 'कट ऑफ तारीख') नोंदवलेली असतील ते एजीएमपूर्वी दूरस्थ इ-मतदान व एजीएमदरम्यान इ–मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील.

बँकेचे सर्व शेअर्स डिमटेरिअलाइज्ड स्वरुपात आहेत. दूरस्थ इ–मतदान आणि एजीएम दरम्यान ई–व्होटिंगसह, ज्या सभासदांनी अद्याप आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांनी ते नोंदविण्याची आणि/ किंवा आपले मत देण्याची पद्धती यांच्या सविस्तर प्रक्रिया/ सूचना एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या आहेत. सभासदांचे मतदानाचे अधिकार हे अंतिम / कट ऑफ तारखेला बँकेच्या भरणा झालेल्या शेअर्स भांडवलातील त्यांच्या हिश्याच्या प्रमाणात असतील, बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या तरतुदीनुसार, वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे आणि आरबीआय (बँकिंग कंपन्यांमध्ये शेअर्सचे संपादन आणि धारण किंवा मतदानाचे अधिकार) निर्देश, २०२३ दिनांक १६ जानेवारी २०२३ च्या

जी व्यक्ती एजीएमची सूचना पाठविण्याचे काम पूर्ण झाल्याच्या तारखेनंतर बँकेचे शेअर्स प्राप्त करेल व बँकेची सभासद बनेल आणि अंतिम , कट ऑफ तारखेला भागधारणा करत असेल तिने एजीएमपूर्वी दूरस्थ इ–मतदान व एजीएमदरम्यान इ–मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ पाहावा.

दूरस्थ इ-मतदानाची प्रक्रिया व एजीएमदरम्यान इ-मतदानाची प्रक्रिया योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात याची छाननी करण्यासाठी संचालक मंडळाने मेसर्स कौशिक जोशी अँड कं., प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव यांचे श्री. त्रिभुवनेश्वर कौशिक (सदस्यत्व क्रमांक एफ१०६०७) आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. सव्यसाची जोशी (सदस्यत्व क्र. एफ१२७५२) यांची परिनिरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

एजीएम दरम्यान रिमोट इ–मतदान किंवा इ–मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास, सभासद एजीएमची सूचना आणि एफएक्यूज आणि <u>www.evoting.nsdl.com</u> वरील डाऊनलोड विभागात उपलब्ध असलेल्या इ-मतदान माहितीपुस्तिकेचा संदर्भ पाह् शकतात किंवा ०२२– ४८८६ ७००० आणि ०२२–२४९९ ७००० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकतात किंवा <u>evoting@nsdl.co.in</u> येथे विनंती पाठवू शकतात. जर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाच्या सुविधेविषयी काही तक्रारी असल्यास, कृपया श्रीमती पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, नएसडीएल, तिसरा मजला, नमन चेंबर, प्लॉट सी–३२, जी–ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०५१, किंवा evoting@nsdl.co.in यांच्याशी संपर्क साधावा. अथवा, सभासद त्यांच्या शंका cs@finobank.com येथे देखील इमेल पाठवू शकतात. अधिक माहितीकरिता, सभासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या सूचना वाचाव्यात.

> स्वाक्षरी / -बसवराज लोणी कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड करिता,

सही / – प्राधिकृत अधिकारी, जना स्मॉल फायनान्स बँक लि<u>मिटेड</u>